

kom mend u. s. w.: लच् Suça. 2, 431, 13.

तैम् n. N. eines Sāman Ind. St. 3, 217.

तैमात् m. eine Schlangenart AV. 5, 13, 6, 18, 4.

तैमिर् (von तिमिर्) adj. in Verb. mit रोग *Dunkelheit vor den Augen* (*eine best. Krankheit der Augen*; s. तिमिर् 2, b) Suça. 2, 86, 2.

तैमिरिक् (wie eben) adj. *an der Krankheit* तिमिर् (2, b) leidend Suça. 2, 186, 5. VARĀH. LAGHUŚ. 9, 19.

तैर् m., तैरणी m. und तैरणी f. N. einer Staude, = कुनीली, रागद् RĀGAN. im ÇKDR.

तैभुक्ति adj. von तीरभुक्ति Verz. d. Oxf. H. 37, b, 4.

तैरश् adj. von तिरश्यो *herrihrend, nämlich सामन् oder मूक्* LĀT. 6, 8, 12. Ind. St. 3, 217. तैरश्य n. N. eines Sāman ebend.

तैरोविशम् (von तिरस् + वि॒) adj. *über die Pause hinüberreichend, Bez. des secundären Svarita im Compositum, wenn der ihn regierende Udātta die letzte Silbe des Wortgliedes einnimmt*, VS. PRĀT. 1, 118. Einl. zu NIR. LXV.

तैरोव्यञ्जन् (von तिरस् + व्य॑) adj. *über den Consonanten hinüberreichend, Bez. des secundären Svarita, welcher von seiner in demselben Worte stehenden Udātta - Silbe durch einen oder mehrere Consonanten getrennt ist*, VS. PRĀT. 1, 117. Einleit. zu NIR. LXV.

तैरोऽङ्गज् adj. = तैरोऽङ्गज् Ācv. ÇR. 3, 5.

तैर्य (von तीर्य) adj. f. $\ddot{\text{E}}$ zu einem heiligen Badeorte u. s. w. in Beziehung stehend, daher kommend u. s. w. gaṇa प्रुप्तिकादि zu P. 4, 3, 76. gaṇa व्युष्टादि zu P. 5, 1, 97.

तैर्यक् (wie eben) adj. gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127.

तैर्थिक् (wie eben) adj. = तीर्थं नित्यमर्हति gaṇa क्षेत्रादि zu P. 5, 1, 64. 1) von einem heiligen Badeplatz herkommend, n. Wasser daher: तैर्थिकं मुञ्चते पस्तु मणिनागस्य MBn. 3, 8085. — 2) der die heiligen Badeplätze besucht, m. ein brahmanischer Asket (vgl. तीर्थिका) PRAB. 25, 19. Sch.: = वैदिक्. — 3) viell. heilig, geheiligt oder woran Würdige teilnehmen: आङ्कारत्पे च दैवे च तैर्थिकं पर्वणीषु च MBn. 13, 6066.

तैर्यैः (wie eben) gaṇa संकाशादि zu P. 4, 2, 80.

तैर्यगयनिक् (von तिर्यगयन) adj. nach dem Sonnenenumlauf berechnet, vom Jahr im Gegens. zu सावनः संवत्सरः LĀT. 4, 8, 7. अष्टादशभिर्यावानादित्यः संवत्सर एव तैर्यगयनिको भवति, आदित्यः छतु शशदेकदा ष-एमासान्द्रुड्युति नव चालानि तथा दक्षिणा NIDĀNA 5, 12.

तैर्ययोनि (von तिर्ययोनि) adj. *thierischen Ursprungs*, m. ein Thier M. 7, 150. Suça. 2, 400, 5. zu den Thieren in Beziehung stehend: सर्गं SĀMKHAJAK. 53 (LÄSSEN: °योन्).

तैर्ययोनि adj. dass. GAUPĀ. zu SĀMKHAJAK. 54.

तैर्ययोन्य adj. dass. MBn. 5, 3806. zu den Thieren in Beziehung stehend: सर्गं die Schöpfung der Thiere SĀMKHAJAK. 53 (WILS.. °योन्). MÄRK. P. 47, 33.

तैल (von तिल) n. 1) Sesamöl, Oel überh. P. 4, 3, 149, Sch. H. 417. AV. 1, 7, 2 (die Hdschr. तौल). °कुरुत् 20, 136, 16. GOB. 1, 7, 20. 4, 2, 22.

°यात्र 3, 8, 8. KAUC. 26, 92. 93. 132. सार्षप् 30. सार्षपं तैलम् JIG. 1, 283. सर्वेन्यस्तिवृत् तैले-यस्तिलतैलं प्रशस्यते Suça. 1, 184, 19. 27, 20. 103, 10. 182. fgg. M. 4, 83. 8, 272. 328. 10, 88. 12, 63. तिले तैलम् MBn. 3, 1228.

०धीत 6, 3183. R. 6, 72, 22. एतानि तैलानि देमते सुखानि SAB. D. 14, 5.

इङ्गुटीनं ÇIK. 89. विस्तीर्णते पशो लोके तैलविन्दुरिवाभसि M. 7, 33. अनु-योगिन नो तैलं तिले-यो ऽपि हि ज्ञापते PANĀT. II, 147. HIT. PR. 29. लभेत सिकाताम् तैलमपि पत्वतः पीउयन् BHARTR. 2, 5. ग्रेवत्तैलं च पि-एयाकात् VET. 20, 15. न नु तैलनिषेकविन्दुना महू दीपार्चिरूपैति मेदिनी-म् RAGH. 8, 38. In comp. mit der Pflanze, aus der das Oel gewonnen wird; der Accent auf der letzten Silbe (wird als Suffix betrachtet) P. 5, 2, 29, VÄRT. 8. VOP. 7, 78. Am Ende eines adj. comp. f. आ KUMĀRAS. 7, 9. — 2) Weihrauch RATNAM. im ÇKDR. तैलाब्य THIK. 2, 6, 37. तैलोल्काष्मगद्यं शिरो-उपनीय VARĀH. BRU. S. 76, 4. 12. fgg. — Vgl. तीक्ष्णा०.

तैलक (von तैल) n. ein Bischen Oel ÇKDR. WILS. — m. v. l. für तैलिक VARĀH. BRU. S. 16, 32.

तैलकन्द् (तैल + कन्द्) m. ein best. Knollengewäch RĀGAN. im ÇKDR. तैलकल्कज (तैल - कल्क + ज) m. Oelkuchen RĀGAN. im ÇKDR. u. तैलकिट्. — Vgl. तिलकल्कज.

तैलकार् (तैल + १. कार्) m. Oelmüller: स कौटकस्त्रीर्मे कुम्भकारा-जातः । इति ब्रह्मवैर्वं ब्रह्मादम् ÇKDR.

तैलकिट् (तैल + किट्) n. Oelkuchen RĀGAN. im ÇKDR. — Vgl. ति-लकिट्.

तैलकीट (तैल + कीट) m. ein best. Insect, = तैलिनी, दर्कुनाशिनी, ष-टुङ्घ्या (liess: षट्टुङ्घ) RĀGAN. im ÇKDR. unter तैलिनी.

तैलक्ष्य n. von तैलक (भावे und कर्मणि) gaṇa पुरोक्षितादि zu P. 5, 1, 128. viell. das Austragen des Stirnzeichens.

तैलङ्ग m. N. pr. eines Landes ÇABDAR. im ÇKDR. das heutige Carnatic; auch adj. COLEBR. Misc. Ess. II, 31. 179.

तैलचौरिका (तैल + चौरि॑) f. eine Art Schabe (Oeldiebin) ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. तैलपा u. s. w.

तैलत्र (von तैल) n. die Oelnatur Suçr. 1, 184, 10.

तैलद्राष्टा तैल + द्राष्टा f. eine mit Oel angefüllte Badewanne R. 2, 66, 14. 16. RĀGAV. im ÇKDR.

तैलपक् तैल + पक् von प trinkend) m. ein best. Vogel M. 12, 63. — Vgl. तैलपा u. s. w.

तैलपर्णीक (von तिलपर्णि) n. 1) eine best. wohlriechende Pflanze, = प्र-न्यिपर्णा BHĀVAPR. im ÇKDR. = ग्रन्थिपर्णी NIGH. PR. — 2) Sandelholz NIGH. PR.

तैलपर्णिक m. eine Art Sandelbaum H. 642. HARIY. 12680. Hist. de la vie de HIQUEN-THSANG 193. n. das Holz davon AK. 2, 6, 2, 33. — Vgl. तिलपर्णिका.

तैलपर्णी f. 1) Sandelbaum MED. n. 96. — 2) Terpentin MED. RATNAM. 41. — 3) Weihrauch MED. — Vgl. तिलपर्णि, तिलपर्णी.

तैलपा तैल + पा॑, f. von प trinkend) f. eine Art Schabe RĀGAN. im ÇKDR.

तैलपायिका (तैल + पा॑, f. von पायक trinkend) f. dass. AK. 2, 5, 26. H. 1337. MBn. 14, 5069.

तैलपायिन् तैल + पा॑ trinkend) 1) m. a) dass. JIG. 3, 211. MBn. 13, 5509. MÄRK. P. 15, 23. — b) viell. Schwert (Oel trinkend d. i. mit Oel bestrichen): (शक्तिम् आपतती चिच्छेद् शकुनिस्तैलपायिना MBn. 7, 6713. — 2) f. °पायिनी eine Art Schabe NIGH. PR.